



महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग

Maharashtra Electricity Regulatory Commission



क्र : मविनिआ/माअअ/11/2018/0277

दि. 23.02.2018

प्रति,
श्री. सी.टी.डावरे,
रमजान भटार, चाळ नं. 263/5,
डॉ. आंबेडकर चौक, तक्त्यावार्ड,
डावरे गल्ली, कुर्ला (प), मुंबई - 400 070.

विषय :- आपला दि. 25.01.2018 रोजीचा माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अर्ज.

महोदय,

आपला दि. २५.०१.२०१८ रोजीचा माहिती अधिकार अधिनियम, २००५ चे कलम ६ (१) प्रमाणे केलेला अर्ज आयोगाच्या कार्यालयास दि. २५.०१.२०१८ रोजी प्राप्त झालेला आहे. आपणांस आवश्यक असलेला माहितीचा तपशील खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे.

No.	Information Sought	Information Provided
1.	मी दि. 22.08.2016 नं. 011811 आणि 29.08.2016 नं. 012266 आणि 012267 रोजी प्रमाणे आपल्या कार्यालयात अर्ज दिले होते. त्या दिलेल्या अर्जासंबंधी माहिती मिळावी. तक्रारीची दखल घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव	आपला अर्ज पुढील कार्यवाहीकरिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना दिनांक २७ सप्टेंबर, २०१६ रोजी अग्रेषित केलेला आहे (प्रत सोबत जोडली आहे). According to section 2(f) of the Act 'Information' means 'any material in any form'. Ministry of Personnel, Public Grievances & Pensions Department of Personnel Training No. 11/2/2008-IR dated 10 th July, 2008. Careful reading of the definition of 'Information' and 'right to information' makes it clear that a citizen has a right to get the material, inspect the material, take notes form the material, take extracts or certified copies of the material, take samples of the material, take the material in the form of diskettes etc. The PIO is required to supply such material to the citizen who seeks it. The Act, however, does not require the PIO to deduce some conclusion from the 'material' and supply the 'conclusion' so deduced to the applicant. The PIO is required to supply the 'material, in form as held by the public authority and is not required to
2.	तक्रारीवर होत असलेल्या कारवाईचा प्रत्येक दिवसाचा अहवाल (तक्रार अर्ज मिळालेल्या तारखेपासून माहिती अर्ज मिळालेल्या तारखेपर्यंतचा/ माहिती देतानाच्या तारखेपर्यंतचा कालावधी.	
3.	तक्रारीवर काही कारवाई झाली का? नसल्यास कारवाई कधी होणार याबद्दलची संभाव्य मुदत/ तारीखसह माहिती देणे.	
4.	कारवाईबद्दलची योजना तयार केली असल्यास त्या कागदोपत्रांच्या छायांकित प्रती देण्यात याव्यात.	
5.	तक्रार सोडविण्यासंबंधीच्या नियमांच्या छायांकित प्रती देण्यात याव्यात.	

१३वा मजला, केंद्र क्र. १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४०० ००५.

13th Floor, Centre No. 1, World Trade Centre, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400 005.


Tel.: 022-2216 3964 / 2216 3965 / 2216 3969 Fax : 022-2216 3976

E-mail : mercindia@merc.gov.in / mercindia@mercindia.org.in Website : www.merc.gov.in / www.mercindia.org.in

6. तक्रार सोडविण्यास विलंब झाले असल्यास संबंधीत अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध काय उपाययोजना केली जाते त्या संबंधीच्या कारवाईच्या छायांकित प्रती देण्यात याव्यात.	do research on behalf of the citizen to deduce anything from the material and then supply it to him.
--	--

सदर उपलब्ध करून दिलेली माहितीबद्दल आपले समाधान न झाल्यास आपण प्रथम अपीलीय अधिकारी श्री अनिलकुमार उके, उपसंचालक (विधी), महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई यांचेकडे सदर पत्र प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत प्रथम अपीलीय अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

आपला विश्वासू,


(प्रदिप मोहरे)

जन माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी